



July 28, 2023

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371

Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Publication of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2023, were published in Business Line (in English language) and Navshakti (in Marathi language) on July 28, 2023. Copies of the same are enclosed for your information and records.

Yours faithfully,
For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar
Company Secretary

Encl.: As stated above.

TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

Registered Office : D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai, Maharashtra, 400 703

Tel: 91 22 6661 5111 | Email : investor.relations@tatatel.co.in | Website: www.tatatelebusiness.com

CIN: L64200MH1995PLC086354



Cipla stock jumps 10% amid talk of promoter stake sale

PE PIE. News of Baring, Blackstone eyeing stake doing rounds; firm says 'not aware'

Our Bureau
Mumbai

A day after posting a stellar quarterly performance, drugmaker Cipla hit the headlines again, with reports of its promoter family looking to dilute their stake in the company. Following the news, the stock jumped over nearly 12 per cent to ₹1,171.55 on the BSE.


However, in a clarification to exchanges, Cipla said it was not aware of any event that required disclosure under the Listing Regulations. "The Company will make (an) appropriate disclosure in com-

pliance with the Listing Regulations as and when any such requirement arises," Cipla told.

Currently, promoters hold 33.47 per cent stake in the company.

Earlier, media reports, quoting unnamed sources, said an investment bank had been assigned the task and Blackstone and Baring Asia were reported to be in talks.

SUCCESSION PLANS Reports involving Cipla's succession plans come up every few years, often attributed to succession-planning, as Cipla doyen and Non-Executive Chairman YK Hamied is over 80



years. The last time around when the company undertook an exercise, that was seen as being succession planning and staying off takeover bids, it eventually ended with Hamied's niece Samina Hamied, being appointed to the board of directors in July 2015. Samina, daughter of

Non-Executive Vice Chairman MK Hamied, has been with Cipla since 2011 and is presently the company's Executive Vice Chairperson. She represents the third generation of the founding family. Cipla promoters hold over 33 per cent in the company.

In 2013, Samina was designated Head of Strategic Projects - Cipla New Ventures. She was appointed as an Executive Director of the Company from July 2015 and subsequently elevated as the Executive Vice-Chairperson from September 1, 2016. She is said to be instrumental in driving the

company's transformation agenda. Cipla is not the only drugmaker that is constantly visited by the succession question, despite a promoter family member being part of top management. Late last year, private equity Advent International picked up majority stake in Suvon Pharmaceuticals; and this year a Unichem promoter sold stake to Ipca Labs. According to experts, the absence of a strong next-generation presence to run the company often was a factor that drove such decisions.

Cipla shares closed on BSE at ₹1171.55, just shy of a 10 per cent increase, on Thursday.

RVNL: Retail investors can board later

Vishal Balabhadruni
bl. research bureau



The Centre announced OFS in RVNL, a prominent PSU and construction arm of Railways, on July 26.

The government is selling 7.08 crore shares which is 3.4 per cent of the total paid-up equity with a greenshoe option of 1.96 per cent of paid-up capital. This adds up to 5.36 per cent of total paid-up capital (around 11 crore shares). Post this issue, the government holding in the company will be 72.8 per cent.

OFS ANALYSIS.

The floor price is set at ₹119 which is at 6 per cent discount from current market price and the stock corrected 6 per cent today (July 27) to ₹126.15. The issue was open for non-retail investors today and for retail investors tomorrow (July 28).

Although the floor price is set at a discount to current market price, investors need not rush to sub-

business prospects remain good for the company, and we maintain our view. The stock can be considered for accumulation at lower multiples.

RECENT PERFORMANCE

The ongoing infrastructure theme due to the government focus on capex is a good tailwind for the company. The order inflow the company from April 1, 2023 till date is around ₹5,280 crore and the book to bill ratio is 3.02 times. The most recent and prominent orders of the company are — construction of five underground stations for Chennai Metro Rail worth ₹1,730.59 crore, and rehabilitation and upgradation of Chandikhole - Paradip Section of NH-53 worth ₹808.48 crore.

The company reported a revenue growth of 5 per cent to ₹20,281 crore in FY23 over FY22. The EBITDA grew 6.2 per cent to ₹1,267 crore in FY23 and net profit grew 7 per cent to ₹1,420 crore in the same period. The EBITDA margin remained flat at 12 per cent for both FY22 and FY23, the EPS growth for FY23 was 20 per cent at ₹6.81 per share.

Netweb Tech's bumper listing gains will be tested over time

Hari Viswanath
bl. research bureau



PROMISING START. Sanjay Lodha (left), CEO, Netweb Technologies, along with Subhash Kelkar, CIO, BSE, at the listing ceremony on Thursday. The stock closed at ₹910.50 against the IPO price of ₹500 with a gain of 82%

The IPO of Netweb Technologies is off to a good start with the stock listing at an 88 per cent premium at ₹942.50 compared with the IPO price of ₹500.

The stock hit a high of ₹953 on the BSE before closing at ₹910.50, a gain of 82.10 per cent over the IPO price. The gain is not surprising, given the buoyant market sentiment.

In our IPO review note, published in *bl.portfolio* edition dated July 16, we had asked long-term investors to give the IPO a pass even as we noted

that listing gains were likely.

However, with the stock now trading at around 112 times FY23

PE, valuations have reached irrational levels and are unlikely to sustain.

There were five factors

underlying our concerns over the stock.

KEY CONCERNS

The first was the lack of technological patents the company possess. In the absence of patents one cannot determine the company's technological moat and to what extent it can compete with more resource-equipped technology players in the long run. There are also risks that if key employees move, without patents the company may lose the technology.

The other factors were the low margins of the company (gross margin at just 27 per cent), implying lower value addition by the company as com-

pared to many other tech peers; lack of any domestic or international peers, making it difficult to compare its business and prospects; the need to assess corporate governance and management practices for a while post listing, as prior to IPO the company was 97.8 per cent owned by promoters; and, the pricey valuation.

The IPO was priced at 60 times FY23 PE, which itself was expensive for a company of its size, margins and customer concentration (47 per cent of revenues from top five customers in FY23). Now, post listing the risks are significantly high to the downside.

Fedbank Financial re-files draft papers for IPO

Our Bureau
Mumbai

Federal Bank promoted Fedbank Financial Services has refiled the draft red herring prospectus (DRHP) with the Securities and Exchange Board of India (SEBI) for its IPO.

The proposed IPO includes a fresh issue of shares up to ₹750 crore and an offer-for-sale of up to 7 crore shares by promoters and other existing shareholders. The offer-for-sale (OFS) comprises sale of up to 1.6 crore shares by promoter Federal Bank, and up to 5.4 crore shares by True North Fund VI LLP.

PREVIOUS FILING

FedFina had previously filed its draft prospectus in February 2022, which comprised fresh issue of shares up to ₹900 crore and an OFS of up to 457 lakh shares.

One among five promoted by private banks, the NBFC also known as FedFina, caters to MSMEs and the emerging self-employed individuals sectors.

The company plans to use the IPO proceeds to augment its tier-I capital base to meet future capital requirements arising out of business and asset growth. A part of the proceeds will also be used to meet offer expenses, it said.

ICICI Securities, BNP Paribas, Equirus Capital, and JM Financial are the Book Running Lead Managers to the issue.

NSE net up 9% due to cash volume

Our Bureau
Mumbai

NSE, the country's largest stock exchange, has reported that its net profit in June quarter was up nine per cent at ₹1,844 crore on a profit margin of 55 per cent.

Income from operations was up 13 per cent at ₹2,987 crore in the quarter under review. Apart from income from trading, the revenue from operations was also supported by listing, index services, data services and colocation services, said the exchange.

Earnings per share increased to ₹37.26 from ₹34.13 in same period last year.

Average daily traded volumes

in the cash segment were up 4 per cent at ₹58,593 crore, while the ADTV in equity futures volume was down 13 per cent at ₹1.04-lakh crore and equity options (premium value) ADTVs was up 33 per cent at ₹54,210 crore.

On a standalone basis, its net profit was up 7 per cent at ₹1,598 crore (₹1,487 crore) on an operating income of ₹2,833 crore (₹2,488 crore), an increase of 14 per cent.


Expenses increased 51 per cent to ₹970 crore.

The board has approved a proposal to infuse ₹1,400 crore in its wholly-owned subsidiary NSE Clearing which will be pumped to Core Settlement Guarantee fund which stands at ₹5,000 crore.

TODAY'S PICK.

Alembic Pharmaceuticals (₹732.15) : BUY

Gurumurthy K
bl. research bureau



Alembic Pharmaceuticals share price has been in an uptrend March end this year. The stock rose over 3 per cent on Thursday, closed on a strong note above the psychological ₹700 mark.

Near-term support is at ₹720. Below that ₹710-707 is the next strong support zone. Intermediate dips are likely to get fresh buyers in the market. So, we expect the downside to be limited to either ₹720 itself or ₹707 going forward.

We expect Alembic Pharmaceuticals share price to rise to ₹800-820 over the next three-four weeks. Traders can go

long now. Accumulate at ₹722. Keep the stop-loss at ₹702. Trail the stop-loss up to ₹738 as soon as the stock moves up to ₹745. Move the stop-loss further up to ₹770 when the price touches ₹785. Exit the long positions at ₹795.

Note: The recommendations are based on technical analysis. There is risk of loss in trading.

Nippon Life India AMC profit doubles on higher assets base

Our Bureau
Mumbai

Nippon Life India Asset Management Company has reported that its net profit more than doubled in June quarter to ₹236 crore against ₹114 crore logged in the same period last year due to growth in asset under management. Income also jumped to ₹471 crore (₹299 crore) during the quarter under review. Overall expenses increased to ₹161 crore (₹145 crore) on higher other expenses and finance cost.

Quarterly average asset under management of the fund house increased 12 per cent to ₹3.14-lakh crore with its market share slipping 0.12 per cent to 7.28 per cent. The equity asset of the

fund house increased to 45 per cent from 42 per cent recorded last year, while ETF was up 24 per cent from 22 per cent. Debt and liquid funds share were down 21 per cent (23 per cent) and 11 per cent (14 per cent), respectively.

Monthly average AUM of beyond-30 was higher at ₹63,100 crore (₹48,400 crore). Flow through systematic investment plan was up 7 per cent in June quarter at ₹3,430 crore (₹3,220 crore).

Sundeepp Sikka, ED & CEO, NAM India, said: "We witnessed an improvement in overall market share, driven by gains across asset classes (barring liquid). Equity market share, which had been stable over the past few quarters, has now started to improve."

SEBI cancels registration of Fairwealth Securities

Our Bureau
Mumbai

Capital market regulator SEBI has cancelled the stock broking licence of Fairwealth Securities (FSL) for not carrying out its fiduciary responsibility towards clients.

The order emanates from an interim report of NSE received by SEBI in October 2019.

The forensic audit report has found FSL breached regulations on various counts including unauthorised off-market transactions, trading in clients' accounts, misappropriation of clients' securities, acts resulting in unavailability of securities, unauthorised pledging of clients' securities, non-settlement of clients' accounts, mis-utilisation of

funds for own purposes/debit balance clients, submission of incorrect network certificate to stock exchange, non-cooperation with the auditor, related party transactions and non-segregation of funds/securities of clients.

SHOW-CAUSE NOTICE

Last July, SEBI had issued a show-cause notice to FSL as why action should not be against cannot be taken against as recommended by the designated authority.

FSL has neither filed any reply nor entered appearance during the personal hearings granted by SEBI. The market regulator has found flagrant violations of the provisions governing the functioning of a stock broker and deep apathy towards the interests of the clients.

ZEE probe: SAT's new order gives SEBI free hand to appoint officer

Press Trust of India
New Delhi

The Securities Appellate Tribunal (SAT) on Thursday modified its earlier order and allowed SEBI to appoint an authorised officer to decide the alleged fund diversion case involving Zee Entertainment Enterprises Ltd's promoters Punit

Goenka and Subhash Chandra.

The order came after SEBI appealed to SAT to modify the appellate tribunal order passed on July 10 that directed it to appoint another WTM other than the WTM who had passed the order on June 12 in the ZEEL case. This was done to remove bias. SEBI, in its appeal, stated that there is no WTM at present to hear and decide the matter.

Day trading guide

19840 >> Nifty 50 Futures					
S1	S2	R1	R2	COMMENT	
19750	19700	19900	19940	Go short now and at 19880. Keep the stop-loss at 19910	

₹1674 >> HDFC Bank					
S1	S2	R1	R2	COMMENT	
1665	1630	1690	1710	Go long now and at 1670. Keep the stop-loss at 1660	

₹1353 >> Infosys					
S1	S2	R1	R2	COMMENT	
1340	1320	1365	1385	Go long only above 1365. Keep the stop-loss at 1360	

₹465 >> ITC					
S1	S2	R1	R2	COMMENT	
463	460	470	474	Wait for a rise. Go short at 469 with a stop-loss at 471	

₹171 >> ONGC					
S1	S2	R1	R2	COMMENT	
169	168	172	174	Go long only above 172. Stop-loss can be kept at 171	

₹2506 >> Reliance Ind.					
S1	S2	R1	R2	COMMENT	
2490	2460	2550	2580	Go short below 2490. Keep the stop-loss at 2505	

₹616 >> SBI					
S1	S2	R1	R2	COMMENT	
613	609	622	626	Go long only above 622. Stop-loss can be kept at 620	

₹3396 >> TCS					
S1	S2	R1	R2	COMMENT	
3385	3360	3420	3445	Go short on a break below 3385 with a stop-loss at 3395	

S1, S2: Support 1 & 2; R1, R2: Resistance 1 & 2.

TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED					
Regd. Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703					
Tel.: 91-22-6661 5111, e-mail: investor.relations@tatatel.co.in, website: www.tatatelebusiness.com					
Corporate Identification Number : L64200MH1995PLC086354					
(Rs. in Crores, except per share data)					
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023					
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	June 30, 2022 (Unaudited)	
1	Total income from operations	285.51	280.13	266.48	1,106.17
2	Net (Loss) for the period (before tax and exceptional items)	(301.18)	(277.07)	(295.10)	(1,139.45)
3	Net (Loss) for the period before tax (after exceptional items)	(301.18)	(277.07)	(295.10)	(1,144.72)
4	Net (Loss) for the period after tax	(301.18)	(277.07)	(295.10)	(1,144.72)
5	Total Comprehensive (Loss) for the period [Comprising Net (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Loss) after tax]	(300.58)	(277.03)	(295.32)	(1,146.63)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93
7	Other Equity (including reserves)				(21,009.46)
8	Networth				(19,053.08)
9	(Loss) per equity share (Face value of Rs.10/- each)				
	- Basic and Diluted (In Rs.)	(1.54)	(1.42)	(1.51)	(5.86)
10	Debt Equity Ratio - [no. of times]	(1.04)	(1.04)	(1.05)	(1.04)
11	Debt Service Coverage Ratio ('DSCR') - [no. of times] ^a	0.02	0.02	0.02	0.06
12	Interest Service Coverage Ratio ('ISCR') - [no. of times] ^a	0.77	0.85	0.86	0.85

^a Not annualized for the quarter ended

Notes :

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter ended June 30, 2023 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (<http://www.tatatelebusiness.com>).
- Exceptional items comprises of the following: Considering all the facts and various legal precedences, on a conservative and prudent basis, the Company has made a provision of Rs.5.27 crores towards litigation relating to municipal taxes and infrastructure charges in the statement of profit and loss for the year ended March 31, 2023.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 27, 2023.

For and on behalf of the Board of Directors
Harjit Singh
Managing Director
DIN No. 09416905

Place : Navi Mumbai
Date : July 27, 2023

ADITYA BIRLA CAPITAL
PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

आदित्य बिरला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
नॉन्डिपॉजिट कार्यालय : इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात - ३६२१६६
राष्ट्रा कार्यलय: जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारगडवली,
घोडबंदर रोड, ठाणे - ४००६०७ (एमएच)

परिशिष्ट IV (सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्फोर्समेंट) क्लस २००२ च्या नियम ८(१) वहा)
कच्चा सूचना (स्थायर मिळकतीकरिता)

ज्याअर्धी, निम्नस्वाक्षरीकरांनी आदित्य बिरला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्कुरिटायझेशन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफ्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अँड, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्फोर्समेंट) क्लस २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात खाली नमुद केलेली थकवाकी चुकती करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेल्या तराखेस खालीलप्रमाणे नमुद केलेल्या कर्जदाराना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी अँडच्या कलम १३(४) सहवाचता सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्फोर्समेंट) क्लस २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/त्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून नमुद केलेल्या संबंधित तारखेस गहाण मिळकतीचा कच्चा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा व्याजासह नमुद रकमेकरिता आदित्य बिरला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या प्रवृत्तीचा अंश राहिल.

तारण मत्तीच्या विमोचनाकरिता, उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडच्या कलम १३च्या उप-कलम (८) अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

१. कर्जदारांचे नाव: प्रदिप काशिनास पांडे, रानी देवी प्रदिप पांडे
थकवाकी: भा. क्र. १०,९५,१३८.२५/- (रुपये दहा लाख पंचाण्णव हजार एकोश अडतीस आणि पंचवीस पैसे फक्त)
मागणी सूचना दिनांक: २०.०४.२०२३ कच्चाची तारीख: २६-०७-२०२३

स्थायर मिळकतीचे वर्णन
बी विमधील पहिल्या मजल्यावर, ६०० चौ. फूट. (सुपर बिल्ड-अप एरिया), सव्हे नंबर २९१ वरील जमिनीवर 'जय अपार्टमेंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये, हिस्सा क्रमांक २ गाव निलेमो, मन्नत ग्राउंड मीज हॉलजवळ, पाणकर रोड, साई मंदिर रोड, नालासोपारा (प.) ता. वसई, जिल्हा: पालघर-४०१२०३, वसई-३, नालासोपारा येथील उपनिबंधकांच्या कार्यक्षेत्रात आणि नगरपरिषद नालासोपारा हद्दीत चे सर्व भाग आणि विभाग

सीमाबद्ध: पूर्व: ए-विंग पश्चिम: निवासी इमारत उत्तर: रस्ता दक्षिण: ३-विंग २

२. कर्जदारांचे नाव: अजय सुरेश मुखव आणि अखदा विजय मुखव
थकवाकी: भा. क्र. २४,६२,२१६/- (रुपये चौवीस लाख आसठ हजार दोनशे सोळा फक्त)
मागणी सूचना दिनांक: ०४.१२.२०२३ कच्चाची तारीख: २६-०७-२०२३

स्थायर मिळकतीचे वर्णन
दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०२ बी-विंग, तांदुळ बाजार चंद्रनगर रोडजवळ, वेणगावी साई कॉम्प्लेक्स इमारत क्रमांक ७ गाव कोपरी विंग २२ ठाणे महाराष्ट्र भारत ४०१३०५ चे सर्व भाग आणि विभाग

दिनांक: २६.०७.२०२३ प्राधिकृत अधिकारी
ठिकाण: मुंबई आदित्य बिरला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

pnb punjab national bank
बँको ठाकूर कॉम्प्लेक्स, तळ मजला, मोकळ भोनाचं सीएचएस, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांढरली(पु), मुंबई-४००२०१, ईमेल: bc056010@pnb.co.in

जोडपत्र-१३ (सुधारित एसआय-१०)

कच्चा सूचना (स्थायर मिळकतीकरिता)

ज्याअर्धी, निम्नस्वाक्षरीकरां हे पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्कुरिटायझेशन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफ्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अँड, २००२ अन्वये आणि सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्फोर्समेंट) क्लस, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून दिनांक १२.०१.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्रीम हिना नाहार सिंग व श्रीम सोमवती नाहार सिंग यांना सूचनेमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ८,३०,५४९.८६/- (रुपये आठ लाख तीस हजार पाचशे एकोणपन्नास व पैसे शहाण्णी मात्र) ही रक्कम सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

कर्जदार यांनी सदर रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सिक्कुरिटी इंटरस्ट (एफ्फोर्समेंट) क्लस, २००२ च्या नियम ८ अन्वये २७ जुलै, २०२३ रोजी यात वाखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कच्चा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकच्या रक्कम रु. ८,३०,५४९.८६/- (रुपये आठ लाख तीस हजार पाचशे एकोणपन्नास व पैसे शहाण्णी मात्र) च्या अधीन राहिल.

तारण मत्तीच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेचे सदर अँडच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार/गर्भादार/गणपतदारांचे लक्ष वेधले जाते.

स्थायर मिळकतीचे वर्णन
मीरा रोड(पु), गाव पेणकरपाडा, तातुळा व जिल्हा ठाणे-४०११०७ येथे स्थित सर्वे क्र. १५०(भाग), १५१(भाग), २२६ ते २३० धारक जमिनीच्या भागावर बांधकामीत प्लॅट क्र.४०७, ४था मजला, मोलजमापीत ६०३ चौ फूट पुरम इस्टेट क्लस्टर-०१, बी विंग, टाईप-बी संलग्न मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग.

सही/-
दिनांक: २७.०७.२०२३ प्राधिकृत अधिकारी
ठिकाण: मुंबई पंजाब नॅशनल बँक

TATA

टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड
नॉ. कार्यालय : डी-२६, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी सोनपाडा, पी. ओ. तुर्णे, नवी मुंबई - ४००७०३
दू: ९१-२२-६६६१ ५९११, ई-मेल: investor.relations@tatatel.co.in वेबसाईट: www.tatalebusiness.com
कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर: एल६४२००एमएच१९९५पीएलसी-८६३५४
(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३० जून, २०२३ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२३ (लेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२८५.५१	२८०.१३	२६६.४८
२	कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(३०१.१८)	(२७७.०७)	(२९५.१०)
३	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(३०१.१८)	(२७७.०७)	(२९५.१०)
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा)	(३०१.१८)	(२७७.०७)	(२९५.१०)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(३००.५८)	(२७७.०३)	(२९५.३२)
६	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३
७	इतर इक्विटी (राखीव सह)			१,९५४.९३
८	नेटवर्थ			(१९,०५३.०८)
९	प्रति समभाग (तोटा) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)			
	- मूलभूत व सौम्यिकृत (रु.)	(१.५४)	(१.४२)	(१.५९)
१०	डिब्ट इक्विटी रेशो (च्या पटीत)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)
११	डिब्ट सर्व्हिस कव्हेरज रेशो ('डीएससीआर')-(च्या पटीत) #	०.०२	०.०२	०.०६
१२	इंस्ट्रेट सर्व्हिस कव्हेरज रेशो ('आयएससीआर')-(च्या पटीत) #	०.७७	०.८५	०.८५

संपलेल्या तिमाहीसाठी अवाधिक टिपा :
१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatalebusiness.com) वरसुद्धा उपलब्ध आहे. २) अपवादात्मक बाबीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
सर्व सत्य परिस्थिती आणि विविध कायदेशीर बाबी विचारात घेऊन, माफक आणि दूरदर्शी तत्वावर, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेले वर्षासाठी नफा आणि तोटा विवरणांत पालिकाकर आणि पायाभूत आकाराशी संबंधित विवादांसाठी कंपनीने रु. ५.२७ कोटींची तरतूद केली.
३) वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विचारित केले आणि २७ जुलै, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली.

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने
हरजीत सिंग
व्यवस्थापक संचालक
डीआयएन क्र. ०९४१६९०५

ठिकाण : मुंबई
दिनांक : २७ जुलै, २०२३

निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेड
(सीभायएम-एल ६५१९० एमएच १९९५ पीएलसी २२०७९३)

नॉन्डिपॉजिट कार्यालय: ४था मजला टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प) मुंबई ४०००१३,
फोन क्र. +९१ २२ ६०८७०००, फॅक्स क्र.: + ९१ २२ ६०८७०९७
ईमेल: investorrelation@nipponindiaim.com website:https://mf.nipponindiaim.com

१. ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या अखेर परिश्रित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. कोटीत प्रतिशेअर डाटा वगळून)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	
		३०-जून २३	३०-जून-२२
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	३५४.१५	३१६.१०
२	कालावधी करिता निव्वळ नफा / तोटा (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्य साधारण बाबी पूर्व)	३०९.९३	१५४.५९
३	कंपनीच्या मालकांसाठी बहाल करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण बाकी परचात	३०९.९३	१५४.५९
४	कंपनीच्या मालकांसाठी बहाल करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण	२३५.७२	११४.०८
५	कंपनीच्या मालकांसाठी बहाल तिमाहीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न	२३२.९४	१११.३७
६	भाग भांडवल	६२३.३०	६६२.५१
७	प्रति भाग प्राप्ती, संपूर्ण भरणा झालेले रु. १०/- चे दर्शनी मूल्य (i) मूलभूत (रु.) (ii) सौम्यिकृत (रु.)	३.७८	१.८४
		३.७७	१.८२

२. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. कोटीत प्रतिशेअर डाटा वगळून)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	
		३०-जून २३	३०-जून-२२
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण महसूल	३२८.९७	२९४.६१
२	करपूर्व नफा	२९४.६३	१६०.२४
३	करपरचात नफा	२२२.४५	१२०.९५
४	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२१९.७३	११८.२४

३. सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत २७ जुलै २०२३ रोजी स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट <https://mf.nipponindiaim.com> आणि वर उपलब्ध आहे.

निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेड करिता
निरुफर शेखावत
दिनांक : २७ जुलै, २०२३
ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, आम्हाला सदर मालक आणि आमच्या अशिलामधील सदर मिळकतीच्या विक्रीकरिता पूर्वीच्या वाटाघाटीसिवाय च्या अनुषंगाने सदर मिळकत (याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह श्री. आशिष हेराज जगतीयानी (सदर मालक) यांचे भाररहित हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या पापसाणीसाठी आमच्या अशिलद्वारे सूचना केलेली आणि अधिकृत आहे.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना यांना सदर मिळकत किंवा त्याच्या भागाच्या संदर्भांमध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, आक्षेप आणि/किंवा मागणी जसे की, वारसाहक्क, शेअर, विक्री, गहाण, अभिहस्तांकन, अदलाबदल, धारणाधिकार, परवाना, नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा, भेट, भोगवटा, ताबा, भाडेपट्टा उप-भाडेपट्टा, नामाधिकारचे हस्तांतर किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थी हितसंबंध, निर्वाह, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडोड, वाद, हक्क किंवा न्यायालयाचा आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा पुरस्कार किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकरांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या तसे दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भांमधील सर्व पुरक प्रामाणिक कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांच्या आत लिखित कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर मिळकतीच्या संदर्भासह सदर मालकांचे नामाधिकार भाररहित समजले जातील आणि तशा व्यक्ती/व्यक्तींचे दावे आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यांमिळ समजले जातील. कृपया नोंद घ्यावी की, आक्षेप/दावे जर असल्यास ते लिखित आणि पुरक कागदपत्राद्वारे (सत्य प्रती असे नोंदरी केलेले) आणि नॉन्डिपॉजिट पोस्ट ए.डी. अन्वये आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दावे ग्राह्य धरले जातील.

परिशिष्ट
गाव दांडा, तातुळा अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा. डॉ. आंबेडकर रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथील सीटीएस क्र. सी/८९८, मोजमापीत ३५७.३ चौरस मीटर्स धारक जमिनीवर स्थित डूंगो हाऊस (नगरपालिका घर क्र. ५७) अशा ज्ञात बिल्डिंगमधील स्थित युनिट क्र. ९.
दिनांक २८ जुलै, २०२३.

सही/-
वकील अजित एन. माखिजानी
एम एम लिगल असोसिएट्स
वकील आणि कन्सल्टंट्स
चेंबर: लॅंगडमार्क फ्लॉरिनियम,
कार्यालय क्र. ८०३, ८वा मजला,
३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन,
बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, भारत
दूर. : +९१ २२ २६४६२०३/०४/०५
ईमेल: ajit.mmla@gmail.com

Aditya Birla Sun Life AMC Ltd.

ADITYA BIRLA CAPITAL

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: L65991MH1994PLC080811

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER JUNE 30, 2023

(₹ in crore)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30-June-2023 (Unaudited)	31-March-2023 (Audited)	30-June-2022 (Unaudited)
Total Revenue	388.91	1,353.71	273.70
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	240.30	793.86	140.81
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	240.30	793.86	140.81
Net Profit / (Loss) for the period after tax	184.57	596.38	102.84
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	183.19	601.86	105.10
Paid-Up Equity Share Capital (Face Value of ₹ 5 each)	144.02	144.00	144.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet		2,372.99	
Earnings Per Share (of ₹ 5/- each)			
1.Basic:	6.41	20.71	3.57
2.Diluted:	6.39	20.65	3.56

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on Wednesday, July 26, 2023.
- The standalone financial results are available at Company's website viz. <https://mutualfund.adityabirlacapital.com/> and on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

Key unaudited standalone financial information is as indicated below:

(₹ in crore)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	30-June-2023 (Unaudited)	31-March-2023 (Audited)	30-June-2022 (Unaudited)
Revenue	383.10	1,331.58	268.21
Profit for the period Before Tax	238.30	788.41	139.49
Profit for the period After Tax	182.57	590.93	101.52
Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	182.52	589.67	102.34

3. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website <https://mutualfund.adityabirlacapital.com/>.

For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Sun Life AMC Limited

Date : July 26, 2023
Place : Mumbai

A Balasubramanian
Managing Director & CEO
(DIN:02928193)

Indian Clearing Corporation Limited

ICCL
Reliability builds relationships

Indian Clearing Corporation Limited
CIN: U67120MH2007PLC170358

Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Extract of standalone unaudited financial results for the quarter ended June 30, 2023

₹ in Lakhs except per equity share data

Sr. No.	Particulars	Standalone	
		Quarter ended	Quarter ended
		June 30, 2023	June 30, 2022
		Unaudited	Unaudited
	Continuing Operation		
1	Total Income	6,487	4,785
2	Net Profit for the quarter (before Tax, Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	2,791	2,309
3	Net Profit for the quarter before Tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	2,791	2,309
4	Net Profit for the quarter after tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	1,910	1,623
	Discontinued Operation		
5	Profit from discontinued operation	-	-
6	Net Profit from total operation for the quarter after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,910	1,623
	(a) Attributable to the shareholders of the Company	1,910	1,623
	(b) Attributable to the non controlling interest	-	-
7	Total Comprehensive Income for the quarter (Comprising Profit for the quarter (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,910	1,629
	(a) Attributable to the shareholders of the Company	1,910	1,629
	(b) Attributable to the non controlling interest	-	-
8	Equity Share Capital (Face value of ₹ 1 each)	35,400	35,400
9	Other Equity	52,800	41,644
10	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 1/- each) (not annualized) (in ₹)		
	- Basic :	0.05	0.05
	- Diluted :	0.05	0.05

Notes:

1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended on June 30, 2023. The full format of financial results for the quarter ended June 30, 2023 are available on the Company's website at www.icclindia.com.

For and on behalf of Board of Directors of INDIAN CLEARING CORPORATION LIMITED

Devika Shah
Managing Director & CEO

Place : Mumbai
Date : July 27, 2023